

माहिती अधिकार अधिनियम २००५ अंतर्गत विधि व न्याय विभाग (खुद्द) मुंबई कार्यालयाकरीता जन माहिती अधिकारी, सहायक जन माहिती अधिकारी व प्रथम अपीलीय प्राधिकारी घोषित करण्याबाबत.

**महाराष्ट्र शासन
विधि व न्याय विभाग**

क्रमांक: **इएसटी-२०१७/प्र.क्र.३७९/का-दोन**

मादाम कामा रोड, हुतात्मा राजगुरु चौक,

मंत्रालय, मुंबई- ४०० ०३२.

दिनांक :- ०६ फेब्रुवारी, २०२५

पहा:- विधि व न्याय विभाग, कार्यालयीन आदेश समक्रमांक, दिनांक २० फेब्रुवारी २०२०, दि.२२ ऑक्टोबर २०२०, दि.०८ जानेवारी २०२१, दि.३० डिसेंबर २०२१, दि.१६ फेब्रुवारी २०२२, दि.०८ मार्च २०२२, दि.५ एप्रिल २०२२, दि. ०९ जून २०२३, दि. १४ ऑगस्ट २०२३, दि.०८ जानेवारी २०२४.

कार्यालयीन आदेश

माहिती अधिकार अधिनियम, २००५ अंतर्गत जन माहिती अधिकारी, प्रथम अपीलीय प्राधिकारी व सहायक जन माहिती अधिकारी यांच्या नेमणुकीबाबतचे यापूर्वीचे पहा येथे नमूद सर्व कार्यालयीन आदेश याद्वारे अधिक्रमित करण्यात येत आहेत.

०३. विधि व न्याय विभागातील खालील तक्त्यातील अधिका-यांना जन माहिती अधिकारी , सहायक जन माहिती अधिकारी व प्रथम अपीलीय प्राधिकारी म्हणून घोषित करण्यात येत आहे.

अ. क्र.	कार्यासन /शाखा	जन माहिती अधिकारी	सहायक जन माहिती अधिकारी	प्रथम अपीलीय प्राधिकारी
१	२	३	४	५
१)	का.१	संबंधित कक्ष अधिकारी २२७९४११०	कार्यासनातील ज्येष्ठ सहायक कक्ष अधिकारी	अवर सचिव/ उप सचिव/ सह सचिव (कार्यासन-१) २२७९३३६६
२)	का-२	संबंधित कक्ष अधिकारी २२७९३६१०	कार्यासनातील ज्येष्ठ सहायक कक्ष अधिकारी	अवर सचिव / उप सचिव/ सह सचिव (कार्यासन-२) २२७९३८१८
३)	का-२अ	संबंधित कक्ष अधिकारी २२०२८५००	कार्यासनातील ज्येष्ठ सहायक कक्ष अधिकारी	अवर सचिव / उप सचिव/ सह सचिव (कार्यासन-२अ) २२७९३८१८
४)	का-३	संबंधित कक्ष अधिकारी २२७९४११४	कार्यासनातील ज्येष्ठ सहायक कक्ष अधिकारी	अवर सचिव / उप सचिव/ सह सचिव (का-३) २२७९३८१८
५)	का.-४	संबंधित कक्ष अधिकारी २२७९३८२९	कार्यासनातील ज्येष्ठ सहायक कक्ष अधिकारी	अवर सचिव/ उप सचिव/ सह सचिव (का-४) २२०२३५३४
६)	का-५	संबंधित कक्ष अधिकारी २२७९३८३१	कार्यासनातील ज्येष्ठ सहायक कक्ष अधिकारी	अवर सचिव/ उप सचिव/ सह सचिव (का-५) २२०२३४१३
७)	का-६	संबंधित कक्ष अधिकारी २२७९३२३०	कार्यासनातील ज्येष्ठ सहायक कक्ष अधिकारी	अवर सचिव / उप सचिव/ सह सचिव (का-६) २२८८३२७६
८)	का-७	संबंधित कक्ष अधिकारी २२७९३२३०	कार्यासनातील ज्येष्ठ सहायक कक्ष अधिकारी	अवर सचिव/ उप सचिव / सह सचिव (का-७) २२०२३५४५

९)	का-८	संबंधित कक्ष अधिकारी २२७९३२०४	कार्यासनातील ज्येष्ठ सहायक कक्ष अधिकारी	अवर सचिव/ उप सचिव/ सह सचिव (का-८) २२०२३५४५
१०)	का-९	संबंधित कक्ष अधिकारी २२७९३६२२	कार्यासनातील ज्येष्ठ सहायक कक्ष अधिकारी	अवर सचिव उप सचिव सह सचिव (का-०९) २२०२३५४५
११)	का-१०	संबंधित कक्ष अधिकारी २२०४५५६४	कार्यासनातील ज्येष्ठ सहायक कक्ष अधिकारी	अवर सचिव उप सचिव सह सचिव (का-१०) २२७९३८१८
१२)	का-११	संबंधित कक्ष अधिकारी २२८३८२६८	कार्यासनातील ज्येष्ठ सहायक कक्ष अधिकारी	अवर समिव उप सचिव सह सचिव (का-११) २२०२३५४५
१३)	का-१२	संबंधित कक्ष अधिकारी २२८३८२६८	कार्यासनातील ज्येष्ठ सहायक कक्ष अधिकारी	अगर सचिव/ उप सचिव सह सचिव (का-१२) २२०२३५४५
१४)	का-१३	संबंधित का अधिकारी २२७९३८१६	कार्यासनातील ज्येष्ठ सहायक कक्ष अधिकारी	अवर सचिव/ उप सचिव/ सह सचिव (का-१३) २२०२३५४५
१५)	का-१४	संबंधित कक्ष अधिकारी २२७९३२०४	कार्यासनातील ज्येष्ठ सहायक कक्ष अधिकारी	अवर सचिव/ उप सचिव/ सह सचिव (का-१४) २२७९३२०४
१६)	का-१५	संबंधित कक्ष अधिकारी २२७९३२३०	कार्यासनातील ज्येष्ठ सहायक (विधि)	अवर सचिव/ उप सचिव/ सह सचिव (का-१५) २२०२३५३४
१७)	का-१६	संबंधित कक्ष अधिकारी २२७९३७६६	कार्यासनातील ज्येष्ठ सहायक कक्ष अधिकारी	अवर सचिव/ उप सचिव/ सह सचिव (का-१६) २२०२३५३४
१८)	का-१७	संबंधित कक्ष अधिकारी २२८३८२६८	कार्यासनातील ज्येष्ठ सहायक कक्ष अधिकारी	अवर सचिव/ उप सचिव/ सह सचिव (का-१७) २२०२३५३४
१९)	का-१८	संबंधित कक्ष अधिकारी /अवर सचिव २२८८३२७६	कार्यासनातील ज्येष्ठ सहायक कक्ष अधिकारी	उप सचिव/ सह सचिव (का-१८) २२०२३५३४
२०)	का-१९	संबंधित अवर सचिव (विधि) २२०२७४५४	कार्यासनातील ज्येष्ठ सहायक (विधि)	अवर सचिव/उप सचिव/ सह सचिव (का-१९) २२०२३५३४
२१)	का-२०	संबंधित कक्ष अधिकारी २२७९३२१२	कार्यासनातील ज्येष्ठ सहायक कक्ष अधिकारी	अवर सचिव/ उप सचिव/ सह सचिव (का-२०) २२७९३८१८
२२)	का-२१	संबंधित कक्ष अधिकारी २२०२६९१३	कार्यासनातील ज्येष्ठ सहायक कक्ष अधिकारी	अवर सचिव/उप सचिव/ सह सचिव (का-२१) २२०२३४१३
२३)	का-२२	संबंधित कक्ष अधिकारी २२८८३२७६	कार्यासनातील ज्येष्ठ सहायक कक्ष अधिकारी	अवर सचिव/उप सचिव/ सह सचिव (का-२२) २२०२३५३४
२४)	का-२३	संबंधित कक्ष अधिकारी २२०२६९१३	कार्यासनातील ज्येष्ठ सहायक कक्ष अधिकारी	अवर सचिव/उप सचिव/ सह सचिव (का-२३) २२०२३४१३
२५)	का-२४	संबंधित कक्ष अधिकारी २२०२८४८९	कार्यासनातील ज्येष्ठ सहायक कक्ष अधिकारी	अवर सचिव/उप सचिव/ सह सचिव (का-२४) २२०२३४१३
२६)	का-२५	संबंधित कक्ष अधिकारी २२७९३८३१	कार्यासनातील ज्येष्ठ सहायक कक्ष अधिकारी	अवर सचिव/उप सचिव/ सह सचिव (का-२५) २२०२८४८९
२७)	अ-शाखा	अधीक्षक (विधि) "अ" शाखा २२०२५३३४	शाखेतील ज्येष्ठ सहायक (विधि)	श्री.र.म.जाधव, सहायक विधि सल्लागार- नि- अवर सचिव २२७९३४३७
२८)	म-शाखा	अधीक्षक (विधि) "म" शाखा २२७९४११४	शाखेतील ज्येष्ठ सहायक (विधि)	विधि सल्लागार-नि-सह सचिव २२०२३५३४
२९)	इ-शाखा	ज्येष्ठ अधीक्षक (विधि) "इ" २२०२८६१९	शाखेतील ज्येष्ठ सहायक (विधि)	संबंधित अवर सचिव(विधि) २२७९५०१०

३०)	ब-शाखा	श्री.अशरफ सादिक पटेल, सहायक प्रारूपकार - नि-अवर सचिव	-	श्रीम.अपर्णा वरकडे, उप प्रारूपकार-नि-उप सचिव २२७९४२९२
३१)	र-शाखा	श्री.अशरफ सादिक पटेल, सहायक प्रारूपकार - नि-अवर सचिव	-	श्रीम.अपर्णा वरकडे, उप प्रारूपकार-नि-उप सचिव २२७९४२९२

०४. स्तंभ क्र.५ मधील पदनामासंदर्भात खुलासा खालीलप्रमाणे:-

- I) "अवर सचिव" पदनामामध्ये लागू असेल त्याप्रमाणे "अवर सचिव (विधि) व अवर सचिव यांचा समावेश आहे.
- II) "उप सचिव" पदनामामध्ये लागू असेल त्याप्रमाणे "उप सचिव (विधि), उप विधि सल्लागार-नि-उप सचिव व उप सचिव" यांचा समावेश आहे.
- III) "सह सचिव" पदनामामध्ये लागू असेल त्याप्रमाणे 'सह सचिव (विधि), विधि सल्लागार-नि-सह सचिव व सह सचिव" यांचा समावेश आहे.

०५. ज्या प्रकरणात, कक्ष अधिकारी यांचा पदभार अन्य कक्ष अधिकारी, सहायक कक्ष अधिकारी अथवा अवर सचिव यांना संपूर्ण केला जाईल, त्या प्रकरणात संबंधित अन्य कक्ष अधिकारी, सहायक कक्ष अधिकारी अथवा अवर सचिव हे जन माहिती अधिकारी म्हणून कार्यभार पाहतील. तसेच, ज्या प्रकरणात अवर सचिव हे प्रथम अपीलीय प्राधिकारी आहेत व त्यांचा पदभार अन्य अवर सचिव किंवा उप सचिव किंवा सह सचिव यांच्याकडे सुपूर्द केला जाईल, त्याप्रकरणात संबंधित अवर सचिव, उप सचिव किंवा सह सचिव हे प्रथम अपीलीय प्राधिकारी म्हणून कार्यभार पाहतील.

०६. ज्या प्रकरणात अधीक्षक (विधि) यांचा पदभार अन्य अधीक्षक (विधि), अथवा सहायक (विधि) यांना संपूर्ण केला जाईल, त्या प्रकरणात संबंधित अन्य अधीक्षक (विधि), अथवा सहायक (विधि) हे जन माहिती अधिकारी म्हणून कार्यभार पाहतील. तसेच कार्यासन-१५ मधील कक्ष अधिकारी यांचा पदभार सहायक (विधि) यांना संपूर्ण केला जाईल त्या प्रकरणात संबंधित सहायक (विधि) हे जन माहिती अधिकारी म्हणून कार्यभार पाहतील

०७ सदर शासन आदेश महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेतांक २०२५०२०६१५४८२९१०१२ असा आहे. सदर आदेश डिजिटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

(वै. शि. डिगे)

अवर सचिव, महाराष्ट्र शासन

प्रति,

- १) प्रधान सचिव व विधि परामर्शी, विधि व न्याय विभाग, मंत्रालय, मुंबई
- २) प्रधान सचिव व वरिष्ठ विधि सल्लागार, विधि व न्याय विभाग, मंत्रालय, मुंबई
- ३) सचिव (विधि विधान), विधि व न्याय विभाग, मंत्रालय, मुंबई
- ४) सॉलिसिटर-नि-सह सचिव, विधि व न्याय विभाग, मंत्रालय, मुंबई

- ५) सर्व, सह सचिव (विधि), विधि सल्लागार-नि-सह सचिव, प्रारूपकार-नि- सहसचिव,
- ६) सह सचिव, विधि व न्याय विभाग, मंत्रालय, मुंबई
- ७) सर्व, उप सचिव (विधि), उप विधि सल्लागार-नि-उप सचिव
व उप प्रारूपकार-नि- उप सचिव, विधि व न्याय विभाग, मंत्रालय, मुंबई
- ८) सहायक सॉलिसिटर-नि-उप सचिव, विधि व न्याय विभाग, मंत्रालय, मुंबई
- ९) उप सचिव, विधि व न्याय विभाग, मंत्रालय, मुंबई
- १०) सर्व, अवर सचिव (विधि) / अवर सचिव/ कक्ष अधिकारी/अधीक्षक, विधि व न्याय विभाग,
मंत्रालय, मुंबई
- ११) सर्व कार्यासने/शाखा, विधि व न्याय विभाग, मंत्रालय, मुंबई, नागपूर, छत्रपती संभाजीनगर
- १२) निवड नस्ती/ संग्रहार्थ नस्ती.